

5th July, 2021

To. To,

BSE Limited, The Manager, 25, P. J. Towers, Listing Department,

Dalal Street, National Stock Exchange of India Ltd., Mumbai - 400 001 Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai- 400051 Ref: Scrip Code: 532834

Ref: Symbol: CAMLINFINE | | Series: EQ

Sub: Compliance Under Regulation of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Please find enclosed the extract of Notice published in the Newspapers viz.- Financial Express (in English) and Loksatta (in Marathi).

Kindly take the above information on records.

Thanking You,

Encl.: a/a.

For Camlin Fine Sciences Limited

Mandar Godbole

Company Secretary & Compliance Officer



CIN: L35202KA1964GOI001530 (Schedule A Company under Ministry of Defence) Registered Office: 'BEML SOUDHA', 23/1, 4th Main Road.

S.R. Nagar, Bengaluru - 560 027. Tel. & Fax: (080) 2296 3142, email: cs@beml.co.in www.bemlindia.in

NOTICE

Notice is hereby given that the following share certificate have been reported lost/ misplaced and the holder of the share certificate have applied with the Company for ssue of duplicate share certificate

Name of Shareholders	Folio No.	Cert Nos.	No of Shares	Distinctive Nos.
RAJAM RAO JOINTLY WITH C SAMBASIVA RAO	BES014803	72905	100	33290401-33290500

Objections, if any, may please be lodged with the Company at the above address within 15 days from the date of publication of this notice. Please note that, if no objection is received within the said period, the Company will proceed further with issuing the duplicate share certificate to the applicant/shareholder

For BEML LIMITED

SV Ravisekhar Rao

Company Secretary

For JSW Steel Limited

Lancy Varghese Company Secretary

Bengaluru 03.07.2021

Regd. Office: JSW Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Tel.: 022-4286 1000 Fax: 022-4286 3000 Email: jswsl.investor@jsw.in Website: www.jsw.ir

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the Share Certificates in respect of the following Equity Shares have been reported to be lost/misplaced and the Shareholders thereof have applied for duplicate Share Certificates in lieu thereof.

		Share Certificates							
Folio No	Name/Joint Names	Certificate	Distir	Distinctive					
	Name/Some Names	No(s)	From	То	Shares				
JSW0057675	RAJINDER GUPTA	2478632	2384949991	2384950030	40				
JSW0323262	J K SHARMA	2469696	2384203311	2384203400	90				
JSW0344619	KUSUM LATA SHUKLA	2499561	2386818161	2386818510	350				
JSW0344623	KUSUM LATA SHUKLA	2499563	2386818721	2386819240	520				
JSW0352693	KAMLA DEVI AGARWAL	2514799	2387951261	2387951340	80				
JSW0725102	MAHINDER KUMAR AGARWAL	2659679	2409106951	2409107950	1000				
JSW0801686	KURIAKOSE SKARIAH KURIAKAL		-	72	-				
	KUNJAMMA KURIAKOSE	2658330	2408907161	2408907330	170				
	SIBY ZACHARIAH KURIAKOSE								
JSW1178917	RANULAL GIDIYA	2611879	2398438351	2398438390	40				
JSW1184271	RANI SUBRAMANIAN	2643849	2406342981	2406343240	260				
JSW0808883	DALIA CECELIA SALDANHA	2746776	969246181	969248360	2180				

Any person who has a claim on the above Share Certificates is requested to contact the Company at its Registered office within 15 days, failing which the Company will proceed to issue duplicate certificates.

Place: Mumbai Date : 02-07-2021

Part of O. P. Jindal Group



CG POWER AND INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED

CIN NO: L99999MH1937PLC002641 Registered Office: 6th Floor, CG House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030

Tel No.: 022-2423 7777, Fax No.: 022-2423 7733 E-mail: investorservices@cgglobal.com, Website: www.cgglobal.com NOTICE

Notice is hereby given that the following share certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of duplicate certificate(s): Folio Name of the Certificate Distinctive No. No. of

Carrier Intercept and Intercept and					3 4 96 4 5 96 4	
No.	Shareholder	No.	From	То	Shares	
nor este ou con	Marchania Machania	000870037	0001590961	0001593460		
0008073	Prabha Mathur	000901173	0367876589	0367879213	6125	
		000886196	0364967536	0364968535		

these securities in any way. Any person(s) who has/have any claim in regard to the above mentioned securities, should lodge such claim with the Company at the registered address mentioned above or the Company's Registrar and Share Transfer Agents viz. Datamatics Business Solutions Limited, Plot No B-5, Part B. Cross Lane, MIDC, Marol, Andheri (E), Mumbai 400 093- within 15 days from the date of publication of this notice, failing which the Company will proceed to issue duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities.

The Company shall not be liable to anyone for any loss suffered by or any claims arising out of the issue of duplicate share certificates for the above said equity shares.

For CG Power and Industrial Solutions Limited

Place: Mumbai Date : 2nd July, 2021

THACKER

P Varadarajan Company Secretary and Compliance Officer

THACKER AND COMPANY LIMITED

CIN: L21098MH1878PLC000033 Reg. Off.:- Bhogilal Hargovindas Building, Mezzanine Fl.18/20,

K.Dubhash Marg, Mumbai - 400001. Corporate Office: Jatia Chambers, 60, Dr. V. B. Gandhi Marg, Fort, Mumbai - 400 001.

Tel: 91-22-30213333 Fax: +91-22-22658316 WebSite: www.thacker.co.in, E-mail: thacker@thacker.co.in

NOTICE OF 143RD ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL

MEANS (OAVM), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 143rd Annual General Meeting ("AGM") of the Members of Thacker And Company Limited ("the

Company") will be held on Monday, 26th July, 2021 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a Common Venue to transact the business as set out in the Notice of the AGM dated 09th June, 2021. The Annual Report for the Financial Year 2020-2021 along with

Notice of the AGM has been sent on Friday, 02nd July, 2021 only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s) in compliance with General Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and 13th January, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circulars dated 12th May, 2020 and 15th January, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'). The Notice of the AGM along with the Annual Report 2020-2021 is available on the Company's website at http://thacker.co.in/general-meeting.php, the website of the BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, notice is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, the 20th day of July, 2021 to Monday, 26th day of July, 2021 (both days inclusive) for the purpose AGM.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM dated 09th June, 2021. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting") provided by NSDL. The voting rights of members shall in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on Monday, 19th July, 2021 (cut-off date).

The remote e-voting period begins on Friday, 23rd July, 2021 at 9:00 a.m. and ends on Sunday, 25th July, 2021 at 5:00 p.m. (IST). During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC /OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM.

The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also attend in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person holding shares in physical form and non-individual

shareholders, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is send through e-mail and holding shares as of the cut-off date i.e. Monday, 19th July, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. Individual Shareholders holding securities in demat mode and who acquires shares of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Monday, 19th July, 2021 may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Access to NSDL e-Voting system".

Mr. P. N. Parikh failing him, Ms. Sarvari Shah of M/s. Parikh & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai has been appointed as Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and e-voting to be conducted at the AGM, in a fair and transparent manner. In case of any queries with respect to remote e-voting or e-voting at the AGM or attendance of AGM through VC/OAVM Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.:18001020990 and 1800224430 or send a request on e-mail: evoting@nsdl.co.in

Place: Mumbai

financialexp

Date: 3rd July, 2021

For, Thacker And Company Limited

Reena Rapheal Company Secretary **FINANCIAL EXPRESS**

GMR INFRA SERVICES PRIVATE LIMITED

Reg, off: 7" FLOOR, NAMAN CENTRE, PLOT NO. C31, G BLOCK BANDRA - KURLA COMPLEX. BANDRA (EAST), MUMBAI - 400051, MAHARASHTRA CIN: U45201MH2016PLC281405 (Contact No. +91 22 42028000, Email Id: suruchi.bamrara@emindslegal.com)

BEFORE THE CENTRAL GOVERNMENT (REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION)

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of GMR INFRA SERVICES PRIVATE LIMITED having its registered office at "7" FLOOR, NAMAN CENTRE, PLOT NO. C31, G BLOCK BANDRA - KURLA COMPLEX. BANDRA (EAST), MUMBAI - 400051, MAHARASHTRA"

...Petitioner Company Notice is hereby given to the General Public that the company proposes to make

application to the Central Government, power delegated to Regional Director, under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the extra ordinary general meeting held on June 4, 2021 to enable the company to change its Registered Office from "The State of MAHARASHTRA" to "The State of HARYANA". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, 5th Floor, 100, Everest Building, Netaji Subhash Road, Marine Dr., Mumbai - 400002,

Maharashtra within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the Petitioner Company at its registered office at the address mentioned below:

"7™ FLOOR, NAMAN CENTRE, PLOT NO. C31, G BLOCK BANDRA - KURLA COMPLEX, BANDRA (EAST), MUMBAI - 400051, MAHARASHTRA"

For and on behalf of GMR Infra Services Private Limited Ankit Kumar Barolia

Director

Date: July 2, 2021 DIN - 07729279

Camlin **CAMLIN FINE SCIENCES LIMITED**

CIN-L74100MH1993PLC075361 Regd. off.: Plot No. F/11 & F/12, WICEL, Opp. SEEPZ Main Gate, Central Road. Andheri (East), Mumbai - 400 093. Tel: 91-22-6700 1000; Fax: 91-22-2832 4404 Email:secretarial@camlinfs.com; Website:www.camlinfs.com NOTICE

Notice is hereby given in accordance with 124(6) of the Companies

of the Company at www.camlinfs.com.

Act 2013 ('the Section') and Rule 6(3)(a) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ('the Rules'), to the shareholders of Camlin Fine Sciences Limited ('the Company') whose shares are being transferred to the demat account of the Investor Education and Protection Fund ('IEPF') Authority. All the underlying shares in respect of which dividend was declared

by the Company on 4th August, 2014 and remains not claimed or

encashed by the respective shareholders for seven consecutive

years are due to be transferred to IEPF Authority on 3rd September, 2021 in accordance with the provisions of the Section and the Rules. Complying with the requirements as set out in the Rules, the Company has communicated individually to all the concerned shareholders at their latest available address whose share(s) is/ are liable to be transferred to the demat account of IEPF Authority for taking the appropriate action(s). The shareholders may kindly note that the details of such shareholders being name, folio number/DP ID/ Client ID along with the number of corresponding shares which are due to be transferred to IEPF Authority are available on the website

Accordingly, all such shareholders are requested to claim the unpaid/ unclaimed dividend latest by Friday, 3rd September, 2021 to avoid the transfer of their shares to the Demat Account of the IEPF Authority. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by Friday, 3rd September, 2021, the Company shall be compelled, with a view to comply with the requirements set out in the Section and Rules, to transfer the corresponding shares to the demat account of IEPF Authority.

The concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be so transferred, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them in order to comply with the Rules. Hence the original share certificate(s) held by such shareholders shall stand cancelled. In this regard the details uploaded by the Company on its website would be regarded and shall be deemed as adequate notice inter-alia in respect of issuance of duplicate share certificate(s) by the Company for transfer of such shares to demat account of IEPF Authority.

Shareholders may note that both the underlying share(s) along with the dividend(s) transferred to IEPF Authority including all benefits accruing thereon, if any, can be claimed back by the shareholder from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules and no claim shall lie against the Company in this regard.

Shareholders having any queries on the subject matter, may contact the Company's Registrar and Transfer Agents M/s. Link Intime India Pvt. Ltd., C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai 400 083 Tel No: +91 22 49186270 Fax: +91 22 49186060. e-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

> For Camlin Fine Sciences Ltd. Mandar Godbole

Place: Mumbai Company Secretary & Compliance Officer Date : 2nd July, 2021

KIRLOSKAR FERROUS INDUSTRIES LIMITED

A Kirloskar Group Company Registered Office: 13, Laxmanrao Kirloskar Road, Khadki, Pune - 411 003, Maharashtra (India).



NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOKS CLOSURE DATE Notice is hereby given that the 30th Annual General Meeting ('AGM') of the Members of Kirloskar Ferrous Industries Limited ('the Company') will be held on Tuesday, 27 July 2021 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ('OAVM') facility, in compliance with provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and rules thereof, as amended, read with the General Circular No. 14/2020 dated 8 April 2020, the General Circular No. 17/2020 dated 13 April 2020, the General Circular No. 20/2020 dated 5 May 2020 and the General Circular No. 02/2021 dated 13 January 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended read with the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMDI/CIR/P/2020/79 dated 12 May 2020 and No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/II dated 15 January 2021 issued by the SEBI

Act, 2013; rules thereof and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday, 18 July 2021 to Tuesday, 27 July 2021 (both days inclusive) for the purpose of declaration of Final

In compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars; the Notice of AGM and the Annual Report for the financial year 2020-2021 have been sent in electronic mode only to all those Members, whose email addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or their respective Depository Participants. The Notice of AGM and the Annual Report for the financial year 2020-2021 are available at the website of the Company viz. www.kirloskarferrous.com.and.the.website.of.RSF Limited.viz.www.bseindia.com Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20

of the Companies (Management and Administration) Rules, 2014; Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and as amended; the Company is pleased to provide to the Members the facility to exercise their right to vote by electronic means through the National Securities Depository Limited ("NSDL") on all items of businesses as set out in the Notice of AGM. The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the AGM ("Remote e-voting") or by e-voting at the AGM. The Cut-off date has been fixed as Tuesday, 20 July 2021 for determining eligibility of Members to cast the vote by remote e-voting or by e-voting at the AGM.

Pursuant to Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and as amended from time to time; the Members are provided with following

- 1. The dispatch of the Notice of AGM alongwith the Annual Report has been completed by electronic mode on 2 July 2021.
- (IST) and ends on Monday, 26 July 2021 at 5:00 p.m. (IST).
- on Monday, 26 July 2021. 4. A Member, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut Off date shall
- AGM and becomes Member of the Company and holds shares as of the Cut Off date may obtain login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in However, if a person is already registered with NSDL for remote e-voting, then existing User ID and password can be used to cast the vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details / Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com A Member can also use the OTP (One Time Password)
- 6. The Members are also informed that: a) The Members attending the AGM through VC / OAVM facility, who have not cast
- the votes by means of remote e-voting, shall be able to cast the vote through e-voting at the AGM b) The Members, who have cast their votes by remote e-voting, may also attend
- c) The procedure for electronic voting and attending the AGM through VC / OAVM
- facility have been provided in the Notice of AGM. The Notice of AGM is available at the websites of the Company www.kirloskarferrous.com; BSE Limited viz. www.bseindia.com and NSDL viz. www.evoting.nsdl.com
- Downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free number 1800 1020 990 and 1800 22 44 30 or contact Ms. Sarita Mote, Assistant Manager, National Securities Depository Limited, Trade World, A Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 at the Email ID evoting@nsdi.co.in who will address the grievances relating to electronic voting. The Members may also write to the Company Secretary at email ID kfilinvestor@kirloskar.com or to the Registered Office Address. For Kirloskar Ferrous Industries Limited

Mayuresh Gharpure Company Secretary

Mark bearing word "Kirloskar" in any form as a suffix or prefix is owned by 'Kirloskar

This is an advertisement issued, pursuant to Regulation 8(1) of the SEBI (Issue and Listing of Debt Securities) Regulations, 2008 as amended, for information purposes only.

KLM AXIVA FINVEST LIMITED 🖢 KLM AX(IVA FINVEST

(CREDIT RATING: "CARE BB+; Stable (Double BB plus; Outlook; Stable)" by CARE Ratings Limited

KLM Axiva Finvest Limited was incorporated on April 28, 1997, as 'Needs Finvest Limited', a public limited company under the Companies Act, 1956 with a certificate of incorporation issued by Registrar of Companies, Telangana at Hyderabad (RoC), Our Company also obtained the certificate of commencement of business dated May 6, 1997 from RoC. The name of our Company was changed to 'KLM Axiva Finvest Limited' pursuant to a resolution passed by the shareholders of our Company at the EGM held on January 25, 2016 and a fresh certificate of incorporation dated February 29, 2016 was issued by the RoC. Our Company has obtained a certificate of registration dated March 15, 2016 bearing registration no. 09.00006 issued by the Reserve Bank of India ("RBI") to carry on the activities of a non-banking financial company without accepting public deposits under Section 45 IA of the RBI Act, 1934. For details of changes in our name and registered office, see "History and Certain" Other Corporate Matters" on page 115 of the Prospectus. Corporate Identity Number: U65910TG1997PLC026983

Registered office: Door No. 3-3-408/1, First Floor, RTC Colony, Opposite SBI Bank, LB Nagar, Mansoorabad, Rangareddi,

Hyderabad - 500 074, Telangana, India | Tel.: +91-40-48542753. Corporate Office: 4th Floor, Door No.1871A24, VM Plaza, Palarivattom, Ernakulam- 682 025, Kerala, India. | Tel.: +91-484-4281 111

> Compliance Officer and Contact Person: Mr. Srikanth G Menon | Tel.: +91-484-4281118; E-mail: co secy@klmgroup.in | Website: www.klmaxiva.com

> > THE ISSUE

PUBLIC ISSUE BY KLM AXIVA FINVEST LIMITED, ("COMPANY" OR "ISSUER") OF SECURED, REDEEMABLE, NON-CONVERTIBLE DEBENTURES OF FACE VALUE OF ₹ 1.000 EACH ("NCDs"), AT PAR, AGGREGATING UP TO ₹10.000 LAKHS, HEREINAFTER REFERRED TO AS THE "BASE ISSUE" WITH AN OPTION TO RETAIN OVER-SUBSCRIPTION UP TO ₹ 5,000 LAKHS, AGGREGATING UP TO ₹ 15,000 LAKHS, HEREINAFTER REFERRED TO AS THE "OVERALL ISSUE SIZE" (THE "ISSUE"). THE ISSUE IS BEING MADE PURSUANT TO THE PROVISIONS OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE AND LISTING OF DEBT SECURITIES) REGULATIONS, 2008, AS AMENDED ("SEBI DEBT REGULATIONS"), THE COMPANIES ACT, 2013 AND RULES MADE THEREUNDER AS AMENDED TO THE EXTENT NOTIFIED.

The following is a summary of the terms of the NCDs to be issued pursuant to the Prospectus dated June 30, 2021 ("Prospectus"). 265 Dave 400 Dave 18 Months 2 Years 2 Years 3 Years 5 Years 5 Years 70 Months

lenure	365 Days	400 Days	18 Months	2 Years	2 Years	3 Years	3 Years	5 Years	5 Years	79 Months
Nature					Sec	ured				
Options	- 1	11	III	IV	V	VI	VII	VIII	IX	X
Frequency of Interest Payment	Monthly	Cumulative	Cumulative	Monthly	Yearly	Monthly	Yearly	Monthly	Yearly	Cumulative
Minimum Application				5 NCDs (₹ 5,000) (ac	ross all option	ns of NCDs)			All:
In multiples, of		1 NCD after the minimum application								
Face Value of NCDs (₹/NCD)		₹1,000								
Issue Price (₹ /NCD)					₹1	,000				
Mode of Interest Payment/ Redemption		Through various options available								
Coupon (%) per annum*	10.50%	NA	NA	10.75%	11.00%	11.00%	11.25%	11.25%	11.50%	NA
Coupon Type	0		5) V)	F	ixed	Ď :	S S	7	*
Redemption Amount (₹ /NCD) for Debenture Holders*	₹1,000	₹1,119	₹1,171	₹1,000	₹1,000	₹1,000	₹1,000	₹1,000	₹1,000	₹2,000
Effective Yield (%) (per annum)*	11.02%	10.80%	11.10%	11.30%	11.00%	11.57%	11.25%	11.85%	11.50%	11.10%
Put and Call Option	1/2	ž i		3	Not ap	plicable	3 3	9. 9		30.5
Deemed Date of Allotment	interest or	n the NCDs sha	oard or the Deb all be available t an the Deemed (o the Investor	rs from the D					

For details of category wise eligibility and allotment in the Issue please see "Issue Procedure - Who can apply", "Issue Procedure - Method of Application" and "Issue Procedure - Basis of allotment", on pages 171, 173 and 194 respectively of the Prospectus.

Our Company would allot Option I NCDs to all valid applications, wherein the applicants have not indicated their choice of the relevant options of the NCDs. Please note that the Company would be using the Electronic Bidding software of BSE for the Issue.

OPENS ON MONDAY, JULY 5, 2021 ISSUE **CLOSES ON MONDAY, JULY 26, 2021****

** Issue shall remain open for subscription on Working Days from 10 a.m. to 5 p.m. (Indian Standard Time) during the period indicated above, except that the Issue may close on such earlier date or extended date (subject to a period of maximum 30 days from the date of the Prospectus) as may be decided by the Board of Directors of our Company ("Board") or Debenture Committee of the Board. In the event of such early closure or extension subscription list of the Issue, our Company shall ensure that notice of such early closure or extension is given to the prospective investors through advertisement/s in a leading national daily newspaper with wide circulation on or before such earlier date or extended date of closure. Application Forms for the Issue will be accepted only from 10:00 a.m. to 5:00 p.m. (Indian Standard Time) or such extended time as may be permitted by BSE, on Working Days during the Issue Period. On the Issue Closing Date, Application Forms will be accepted only between 10:00 a.m. to 3:00 p.m. and uploaded until 5:00 p.m. (Indian Standard Time) or such extended time as may be permitted by BSE. For further details, please refer to "General Information – Issue Programme" on page 43 of the Prospectus.

Further, pursuant to the SEBI circular (SEBI/HO/DDHS/CIR/P/2020/233) dated November 23, 2020 ("Debt UPI Circular"), SEBI has introduced the UPI Mechanism as a payment mechanism for the Issue. The UPI Mechanism is applicable for public issue of debt securities which open for subscription on or after January 1, 2021. Accordingly, payment through the UPI Mechanism shall be available for the Issue. For further details, please see "Issue Procedure" on page 170 of the Prospectus. Information required under Section 30 of Companies Act, 2013:

Contents of the Memorandum of Association of the Company as regards its objects: For information on the main objects of our Company, see "History and Certain other Corporate Matters" on page 115 of the Prospectus and Clause III of the Memorandum of Association of our Company. The Memorandum of Association of the Company is a document for inspection in relation to the Issue. For further details, see the section titled "Material Contracts and Documents for Inspection" on page 252 of the Prospectus. Liability of Members: Limited

Equity Shares of face value of ₹10 each. The Issued, Subscribed and Paid-up share capital of the Company is ₹ 67,92,82,280 divided into 6,79,28,228 Equity Shares Names of the signatories at the time of signing of the Memorandum of Association of the Company and the number of shares subscribed for by them at the time

Amount of share capital of the company as at the date of the Prospectus: The Authorised Share Capital of the Company is ₹75,00,00,000 divided into 7,50,00,000

Given below are the names of the signatories of the Memorandum of Association of the Company and the Number of Equity Shares subscribed for of face value of ₹ 10 each by them at the time of signing of Memorandum of Association:

A. Bramarmba – 600 Equity Shares, 6. Rajanikanth G. S. – 700 Equity Shares, 7. K. Pragada Raju - 700 Equity Shares.

PROMOTER OF OUR COMPANY: Ms. Biji Shibu. For further details, refer to the chapter "Our Promoter" on page 127 of the Prospectus. LISTING: The NCDs offered through the Prospectus are proposed to be listed on the BSE Limited ("BSE"). Our Company has obtained 'in-principle' approval for the

Issue from BSE vide their letter dated June 30, 2021. BSE shall be the Designated Stock Exchange for the Issue. DISCLAIMER CLAUSE OF BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE should not in any way be deemed or construed that the Prospectus

has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer

DISCLAIMER CLAUSE OF RBI: The Company is having a valid certificate of registration dated March 15, 2016 bearing registration no. 09.00006 issued by the Reserve Bank of India under section 45 IA of the Reserve Bank of India Act, 1934. However, RBI does not accept any responsibility or guarantee about the present position as to the financial soundness of the Company or for the correctness of any of the statements or representations made or opinions expressed by the Company and for repayment of deposits/ discharge of liability by the Company. CREDIT RATING: The NCDs proposed to be issued under the Issue have been rated "CARE BB+; Stable (Double BB plus; Outlook: Stable)", by CARE Ratings Limited

("CARE Ratings") for an amount up to ₹ 15,000 lakhs, vide its letter dated February 26, 2021 and revalidated vide its letter dated June 16, 2021. The rating of NCDs by CARE Ratings indicates that instruments with this rating are considered to have moderate risk of default regarding timely servicing of financial obligations. This rating is not a recommendation tobuy, sell or hold securities and investors should take their own decisions. The rating provided by rating agency may be suspended, withdrawn or revised at any time by the assigning rating agency on the basis of new information etc., and should be evaluated accordingly. Please refer Annexure II on page 258 of the Prospectus for the rationale for the above rating. AVAILABILITY OF APPLICATION FORM: Application Forms can be obtained from: KLM Axiva Finvest Limited Tel.: +91-40-48542753. +91-484-4281111;

Lead Manager: Vivro Financial Services Private Limited, Tel.: +91-22-6666-8040/41/42, Fax: +91-22-6666-8047 and offices of Sub-Syndicate Members, Trading Members and Designated Branches of the SCSBs. Application Forms may be downloaded from the websites of the Company i.e. www.klmaxiva.com, Lead Manager at www.vivro.net and of the BSE at www.bseindia.com. Additionally. UPI Investor making an application in the Issue can also make bid through online (app / web) interface/ platform of the BSE i.e. "BSE Direct". Further, BSE Direct platform can be accessed at https://www.bsedirect.com or can be accessed through mobile app. AVAILABILITY OF PROSPECTUS: Investors are advised to refer to the Prospectus and the Risk Factors contained therein, before applying in the Issue. Physical copy of the Prospectus may be obtained from the Registered Office of the Company and the Lead Manager. Full copy of the Prospectus will be available on the website of the Issuer at www.klmaxiva.com, of the Lead Manager at www.vivro.net, of BSE at www.bseindia.com and of SEBI at www.sebi.gov.in.

BANKERS TO THE ISSUE/PUBLIC ISSUE ACCOUNT BANKS: HDFC Bank Limited and Axis Bank Limited REFUND BANK/SPONSOR BANK: HDFC Bank Limited

Note: Capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Prospectus. REGISTRAR TO THE ISSUE **DEBENTURE TRUSTEE*** LEAD MANAGER TO THE ISSUE

Fax: +91 22 6666 8047

Date: July 2, 2021

Place:Ernakulam

Email: klmaxiva@vivro.net

of signing the Memorandum of Association:

to the Prospectus for the full text of the Disclaimer Clause of the BSE Limited.

607/608 Marathon Icon, Opp. Peninsula Corporate Park,

Off. Ganpatrao Kadam Marg, Veer Santaji Lane, Lower Parel, Mumbai - 400 013 Telephone: +91 22 6666 8040/41/42;

Investor Grievance Email: investors@vivro.net Website: www.vivro.net

Contact Person/ Compliance Officer: Mr. Jayesh Vithlani SEBI Registration No.: INM000010122 CIN: U67120GJ1996PTC029182

VISTRA ITCL

(East), Mumbai - 400 051 Telephone: +91 22 2659 3333; Fax: +91 22 2653 3297 Email: itclcomplianceofficer@vistra.com

The IL&FS Financial Centre, Plot No. C - 22,

G Block, Bandra Kurla Complex, Bandra

Website: www.vistraitcl.com Investor Grievance Email: itclcomplainceofficer@vistra.com Contact Person: Mr. Jatin Chonani

CIN: U66020MH1995PLC095507

MEINTECH KFIN TECHNOLOGIES PRIVATE LIMITED Selenium Tower B, Plot 31-32, Financial District,

Nanakramguda, Serilingampally, Rangareddy Hyderabad – 500 032, Telangana Tel: +91 40 6716 2222 Fax: +91 40 2343 1551 Email: klm.ncd@kfintech.com

Website: www.kfintech.com Contact Person: M Murali Krishna SEBI Registration Number: INR000000221 SEBI Registration Number: IND000000578

CIN: U72400TG2017PTC117649

Investor Grievance Email: einward.ris@kfintech.com

COMPLIANCE OFFICER AND CONTACT PERSON Mr. Srikanth G Menon

KLM Axiva Finvest Limited

4th Floor, Door No.1871A24, VM Plaza, Palarivattom, Ernakulam- 682 025, Kerala, India; Tel.: +91484 4281 118 | E-mail: co_secy@klmgroup.in

Investors may contact the Registrar to the Issue or the Compliance Officer in case of any pre-issue or post Issue related issues such as non-receipt of Allotment Advice, demat credit of allotted NCDs, refund orders or interest on application money.

*Vistra ITCL (India) Limited, by its letter dated February 12, 2021, has given its consent for its appointment as Debenture Trustee to the Issue and for its name to be included in the Prospectus and in all the subsequent periodical communications sent to the holders of the Debentures issued pursuant to the Issue. For further details, see "General Information - Debenture Trustee" on page 39 of the Prospectus. A copy of the Prospectus and written consents of our Directors, our Company Secretary and Compliance Officer, our Chief Financial Officer, our Auditor, the Lead

Manager, the Registrar to the Issue, Public Issue Account Bank, Refund Bank, Sponsor Bank, Credit Rating Agency, the legal counsel, the Banker to our Company, the Debenture Trustee and the Syndicate Member to act in their respective capacities has been filed with the RoC, in terms of Section 26 of the Companies Act, 2013 along with the requisite endorsed/certified copies of all requisite documents. For further details, see "Material Contracts and Documents for Inspection" beginning on page 252 of the Prospectus. Disclaimer: KLM Axiva Finvest Limited is subject to market conditions and other considerations, proposing a public issue of Secured Redeemable Non-Convertible

Debentures and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Telangana at Hyderabad, BSE Limited and SEBI (for record purposes). The Prospectus is available on the website of Company at www.klmaxiva.com, on the website of the stock exchange at www.bseindia.com and on the website of the Lead Manager at www.vivro.net. All investors proposing to participate in the public issue of NCDs by KLM Axiva Finvest Limited should invest only on the basis of information contained in the Prospectus dated June 30, 2021. Please see section entitled "Risk Factors" beginning on page 16 of the Prospectus for risk in this regard.

For, KLM Axiva Finvest Limited

Shibu Theckumpurath Varghese Whole Time Director (DIN: 02079917)

Place: Pune Date: 2 July 2021

Notice is further given that, pursuant to provisions of Section 91 of the Companies

2. The remote e-voting period commences on Saturday, 24 July 2021 at 9:00 a.m.

3. Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST)

be entitled to avail the facility of remote e-voting or the e-voting at the AGM. 5. Any person, who acquires shares of the Company after dispatch of the Notice of

based login to cast the vote on the e-voting system of NSDL.

the AGM through VC / OAVM facility, but shall not be entitled to cast their votes

d) In case of any queries, the Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the

Telephone: (020) 66084645 - Fax: (020) 25813208

Proprietary Limited' and 'Kirloskar Ferrous Industries Limited' is the Permitted User.

· E-mail: kfilinvestor@kirloskar.com · Website: www.kirloskarferrous.com

एलआयसी हाऊसिंग फायनान्सकडून ६.६६ टक्के भेट

एकमेव सार्वजनिक आयुर्विमा

कंपनीचा भांडवली बाजार प्रवेश सुकर

पीटीआय, नवी दिल्ली

करोना साथ प्रसार, टाळेबंदीचे निर्बंध या

दरम्यान ग्राहकांकडून कर्जासाठीची मागणी

कमी झाली असतानाच गृह कर्जाचे

व्याजदर किमान पातळीवर ठेपले आहेत.

फायनान्स कंपनीने सर्वात कमी, वार्षिक

६.६६ टक्के किमान गृह कर्ज व्याजदर ३०

पीटीआय, नवी दिल्ली

करण्यासाठी सज्ज देशातील एकमेव

सार्वजनिक आयुर्विमा कंपनीच्या

अध्यक्षपदाच्या निवृत्तीचे वय आता

दोन वर्षांनी वाढवून ६२ वर्षे करण्यात

आले आहे. यासाठीच्या आवश्यक

भारतीय आयुर्विमा महामंडळ

(एलआयसी) कर्मचारी नियमन,

१९६० मध्ये आवश्यक ते बदल

देशातील एकमेव सार्वजनिक

आयुर्विमा कंपनीच्या भांडवली

बाजारातील प्रवेशातील सर्व तांत्रिक

अडथळे दुर करण्याचा सरकारचा

प्रयत्न आहे. गेल्याच महिन्यात

सरकारने जीवन विमा कंपनीच्या

अध्यक्षांना नऊ महिने मुदतवाढ दिली

होती. यानुसार एम. आर. कुमार आता

मार्च २०२२ मध्ये निवृत्त होतील.

अधिकतर सरकारी कंपन्यांच्या

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय

६० वर्षे आहे. यामध्ये देशातील

आघाडीची राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेचाही

समावेश आहे. मात्र एलआयसीच्या

भांडवली बाजारातील प्रवेशाचा मार्ग

विनासाय मोकळा होण्यासाठी

आवश्यक त्या तांत्रिक तरतुदीतील

बदल सरकारने प्राधान्याने व वेगाने

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

वित्त वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प

संसदेत सादर करताना एलआयसीच्या

'त्या' नागरी सहकारी

बँकांना दिलासा

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : नागरी सहकारी बँकांना

उपविधितील दुरुस्तीबाबत रिझर्व्ह बँकेने काही नागरी बँकांना दिलासा दिला आहे. याबाबतच्या बँक्स

फेडरेशनच्या मागणीला मध्यवर्ती

यानुसार, २०१९-२० आर्थिक

वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा न

घेणाऱ्या नागरी सहकारी बँकांना ३१

डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ

देण्यात आली आहे. वार्षिक

सर्वसाधारण सभा न झाल्याने

उपविधित दुरुस्ती करता न आल्याने

वार्षिक सर्वसाधारण सभा

घेतलेल्या मात्र उपविधित दुरुस्ती न

करणाऱ्या नागरी सहकारी बँकांना

व्यवस्थापन मंडळ स्थापनेच्या

प्रक्रियेकरिता मुदतवाढ लागू नसेल,

असे दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप

करोना, टाळेबंदीमुळे अनेक नागरी

सहकारी बँकांना ३१ मार्च २०२०

रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा घेता आल्या नाहीत; परिणामी नागरी सहकारी बँकांना व्यवस्थापन मंडळ स्थापन

दुरुस्तीची प्रक्रियाही झाली नाही.

फ्रॅंकलिन टेम्पल्टन

फंड घराण्याला दिलासा

पीटीआय, नवी दिल्ली

सेबीच्या आदेशाला नव्याने स्थगिती

देताना रोखे अपील लवादाने (सॅट)

फ्रॅंकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंड

घराण्याला आणखी एक दिलासा

दिला आहे. कंपनीच्या आशिया

पॅसिफिकच्या प्रमुख दाम्पत्याला

प्रतिबंध करणाऱ्या सेबीच्या

आदेशाला सॅटने स्थगिती दिली आहे.

झाल्याचा ठपका ठेवत सेबीने

फ्रॅंकलिन टेम्पल्टनच्या आशिया

पॅसिफिक विभागाचे प्रमुख विवेक व

त्यांची पत्नी रूपा कुडवा यांना

वर्षभरासाठी व्यवहार बंदी केली होती. epaper.loksatta.com

फंड कंपनीत अनियमितता

करण्यासाठीच्या

उपविधितील

बँक्स फेडरेशनने स्पष्ट केले आहे.

हा दिलासा देण्यात आला आहे.

बँकेने सकारात्मक प्रतिसाद दिला.

व्यवस्थापन

करण्याबाबत

मंडळ

स्थापन

आवश्यक

करत असल्याचे स्पष्ट होते.

सलग तीन वर्षे ते हे पद भूषवतील.

सरकारने केले आहेत.

भांडवली बाजारात

आघाडीच्या एलआयसी हाऊसिंग

कृषी विमाग, महाराष्ट्र शासन

नोडल अधिकारी (PMFME), तथा

संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन),

कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रस्ताव मागविण्यासाठी जाहिरात

केंद्र शासन साहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग

योजना (PMFME) कृषी प्रक्रिया उद्योगांच्या उत्पादनास

ब्रॅंडिंग व मार्केटिंग करू इच्छिणाऱ्यांना आवाहन

केंद्र शासन साहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग

(PMFME) या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील "एक जिल्हा एक

उत्पादन'' (ODOP) नुसार सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या

उत्पादनास ब्रॅंडिंग व मार्केटिंग या घटकांतर्गत प्रस्ताव मागविण्यात येत

आहेत. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी योजनेच्या मार्गदर्शक

सूचनांचे अधीन राहून प्रस्ताव संबंधित जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी

अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत सादर करावयाचे आहेत. सदर

प्रकल्पाची वार्षिक उलाढाल किमान ५ कोटी असणे आवश्यक आहे.

प्रकल्प साहाय्यासाठी पात्र बाबी पुढीलप्रमाणे... १) एकूण पात्र प्रकल्प

खर्चाच्या जास्तीतजास्त ५०% अनुदान देय राहील. २) सामाईक ब्रँड व

पॅकेजिंगच्या माध्यमातून मूल्य साखळी विकसित करणे. ३) राष्ट्रीय व

विभागीय स्तरावरील किरकोळ विक्री साखळी व राज्यस्तरीय संस्थांशी

विपणन करार करणे. ४) उत्पादनाचा अपेक्षित दर्जा राखला जावा

यादृष्टीने गुणवत्ता नियंत्रण इत्यादी याबाबतची अधिक माहिती

www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

सीजी पॉवर ॲण्ड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स लिमिटेड CIN No.: L99999MH1937PLC002641

फोन नं.: ०२२-२४२३ ७७७७, फॅक्स नं.: ०२२-२४२३ ७७३३

ईमेल: investorservices@cgglobal.com, वेबसाइट: www.cgglobal.com

नोंदणीकृत कार्यालय: ६वा मजला, सीजी हाऊस, डॉ. ॲनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०३०.

कंपनीने जारी केलेले खालील समभाग प्रमाणपत्र हरवल्याची किंवा चुकीचे ठिकाणी गेले आहे किंवा नोंदणीकृत धारकाने(नी) डुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अर्ज केला आहे अशी

फोलिओ समभागधारकांचे सर्टिफिकेट विशेष नं. समभागाची संख्या पासून 000200030 0009490969 0009493860 000909983 03586685468 03586888993 5924 ०००८८६१९६ ०३६४९६७५३६ ०३६४९६८५३५

याद्वारे कोणत्याही प्रकारे या सिक्युरिटीज खरेदी करण्याचा किंवा त्यांचा व्यवहार करण्यापासून पब्लिकला इशारा दिला आहे. उपरोक्त सिक्युरिटीज संदर्भात कोणताही दावा असलेला / ज्याचा / त्या व्यक्तीचा दावा आहे त्याने कंपनीकडे नोंदणीकृत पत्त्यावर किंवा कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट्स येथे दावा दाखल करावा. डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड, प्लॉट नंबर बी –५, पार्ट बी, क्रॉस लेन, एमआयडीसी, मरोल, अंधेरी (ई), मुंबई ४०० ०९३ – ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत कंपनी अयशस्वी ठरली डुप्लिकेट प्रमाणपत्र(चे) उपरोक्त सिक्युरिटीजच्या संदर्भात आहे.

वरील सांगितल्या गेलेल्या इक्विटी शेअर्सच्या डुप्लिकेट शेअर्स प्रमाणपत्रांच्या मुद्द्यांमुळे उद्भवलेल्या कोणत्याही तोटा किंवा कोणत्याही दाव्यासाठी कंपनी कोणालाही जबाबदार असणार नाही. सीजी पाँवर ॲण्ड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स लिमिटेडसाठी

ठिकाण : मुंबई दिनांक : २ जुलै २०२१

सूचना याद्वारे देण्यात आलीः

पी वरदराजन कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

नोडल अधिकारी (PMFME) तथा संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन), पुणे डीजीआयपीआर २०२१-२२/१०५३

Camlin 'एलआयसी' अध्यक्षांची कॅम्लिन फाइन सायन्सेस लिमिटेड सीआयएन- एल७४१००एमएच१९९३पीएलसी०७५३६१ निवृत्ती ६२ व्या वर्षी

गृह कर्ज किमान दरांवर

वर्षांपर्यंत देऊ केला आहे. एलआयसी

हाऊसिंग फायनान्सने ५० लाख

रुपयेपर्यंतच्या गृह कर्जासाठी ६.६६ टक्के

व्याजदर उपलब्ध करून दिला असून ही

योजना ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत असेल,

असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सवलतीच्या व्याजदरामुळे कर्जदारांची

मागणी वाढेल, असा विशासही व्यक्त

करण्यात आला आहे.

भांडवली बाजारातील प्रवेशाविषयीची

घोषणा केली होती. यानुसार चालू

वित्त वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात

याबाबतची प्रक्रिया पार पडण्याची

शक्यता आहे. निर्गुंतवणुकीच्या

माध्यमातून १.७५ लाख कोटी

बाजारातील प्रवेश निर्धोक व्हावा

कायद्यातही सरकारने यापूर्वी सुधारणा

केली आहे. या प्रक्रियेकरिता १००

कोटी रुपयांवरून २५,००० कोटी

रुपये भाडवलासाठी कायद्यात तरतूद

दर्शनीमुल्याच्या २,५०० कोटी

समभागांमध्ये या भांडवलाचे रूपांतर

भारतीय आयुर्विमा महामंडळात

सरकारचा १०० टक्के हिस्सा आहे.

प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेनंतर

तो कमी होणार असून अंदाजे १०

लाख कोटी रुपये बाजार भांडवलासह

भांडवली बाजारात सूचिबद्ध होणारी

ती सर्वात मोठी कंपनी ठरण्याची

शक्यता आहे. एलआयसीची सध्या

एकूण ३१.९६ लाख कोटी रुपये

नव हप्ता संकलन माध्यमातून

एलआयसीने सर्वाधिक, १.८४ लाख

कोटी रुपये गेल्या आर्थिक वर्षात

मिळवले. २९ कोटी विमाधारक

असलेल्या एलआयसीकडे देशातील

एकूण विमा योजनांपैकी ८१ टक्के विमा

करण्यात आली. १०

होणार आहे.

मालमत्ता आहे.

योजना आहेत.

भांडवली

रुपयांचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

यासाठी महामंडळासह

'एलआयसी'चा

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं. एफ/११ आणि एफ/१२, डब्ल्यूआयसीईएल, सीप्झ मेन गेटसमोर, सेंट्रल रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३ फोन: ९१-२२-६७००१०००, फॅक्स: ९१-२२-२८३२४४०४

किमान गृह कर्ज व्याजदर :

६.८५ टके बँक ऑफ बडोबा, सेंट्रल बँक

६.७५ टके एचडीएफर्सी लिमिटेड

६.९० टक्के आयसी आयसी आय बँक

६.६५ टक्के कोटक महिंद्र बँक

६.७५ टक्के सिटी बँक

६.७० टक्के स्टेट बँक

६.८० टक्के यूनियन बँक

ई-मेल: secretarial@camlinfs.com, वेबसाइट: www.camlinfs.com

सूचना

कंपनी अधिनियम २०१३ चे कलम १२४(६) ('कलम') आणि वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे दी इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफन्ड) रुल्स, २०१६ चा ('नियम') नियम ६(३)(ए) यानुसार, दी इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ('आयईपीएफ') ॲथॉरिटीच्या डिमॅट अकाऊंटमध्ये ज्यांचे भाग लेखांतरित करण्यात येत आहेत अशा, कॅम्लिन फाइन सायन्सेस लिमिटेड ('कंपनी') च्या भागधारकांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे.

ज्यांच्या बाबतीत कंपनीने ४ ऑगस्ट २०१४ रोजी लाभांश घोषित केला होता आणि सलग सात वर्षें त्या त्या भागधारकांनी त्यासाठी दावा सांगितला नाही किंवा रक्कम प्राप्त केली नाही असे सर्व मूलभूत भाग ३ सप्टेंबर २०२१ रोजी कलम आणि नियमांच्या तरतुदींनुसार आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास नियत आहेत.

नियमांमध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यकतांची पूर्तता करून कंपनीने, योग्य कार्यवाही करण्यासाठी ज्यांचे भाग आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये लेखांतरित होण्यास पात्र आहेत अशा सर्व संबंधित भागधारकांना त्यांच्या अद्यतन उपलब्ध पत्त्यावर स्वतंत्रपणे संसूचना पाठविली आहे. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास नियत असलेल्या तत्सम भागांच्या संख्येसह फोलिओ नंबर/ डीपी आयडी/ क्लायन्ट आयडी असलेले अशा भागधारकांचे तपशील कंपनीच्या वेबसाइटवर www.camlinfs.com मध्ये उपलब्ध आहेत.

याअनुसार, अशा सर्व भागधारकांना विनंती करण्यात येते की, आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट अकाऊंटमध्ये त्यांच्या भागांचे लेखांतरण होणे टाळण्याकरिता त्यांनी प्रदान न घेतलेल्या / दावा न केलेल्या लाभांशासाठी उशिरात उशिरा शुक्रवार, ३ सप्टेंबर २०२१ रोजी दावा सांगावा. शुक्रवार, ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत जर संबंधित भागधारकांकडून कंपनीला काही संसूचना मिळाली नाही तर कलम आणि नियमात नमूद केलेल्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी कंपनीला आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट अकाऊंटमध्ये तत्सम भाग लेखांतरित करणे भाग

भौतिक रूपात भाग धारण करीत असलेल्या आणि ज्यांचे भाग अशा रीतीने लेखांतरित होण्यास पात्र आहेत अशा संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमांचे अनुपालन करण्याकरिता कंपनी, भागधारकांनी धारण केलेल्या मूळ भाग प्रमाणपत्रांच्या बदली दुसरी भाग प्रमाणपत्रे जारी करेल. त्यामुळे अशा भागधारकांनी धारण केलेली मूळ भाग प्रमाणपत्रे रद्द होतील. या संदर्भात कंपनीने तिच्या वेबसाइटवर अपलोड केलेले तपशील पाहावेत आणि अन्य बाबींबरोबरच आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट अकाऊंटमधील अशा भागांच्या लेखांतरणासाठी कंपनीकडून दुसरी भाग प्रमाणपत्रे जारी करण्याबाबत पुरेशी नोटीस असल्याचे मानण्यात यावे. भागधारकांनी नोंद घ्यावी की असल्यास, त्यावर मिळणाऱ्या सर्व लाभांसह आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित केलेल्या लाभांशासमवेत मूलभूत भाग, दोन्हीकरिता नियमांमध्ये विहित केलेल्या पद्धतीचा अवलंब करून आयईपीएफ ॲथॉरिटीकडे भागधारकाला पुन्हा दावा सांगता येईल आणि या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा राहणार नाही.

विषयाधीन प्रकरणी काही विचारणा असणाऱ्या भागधारकांनी कंपनीचे रजिस्ट्रार ॲण्ड ट्रान्सफर एजन्ट्स मेसर्स लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. यांच्याशी सी १०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०००८३ फोन नं.: +९१ २२ ४९१८६२७० फॅक्स: +९१ २२ ४९१८६०६०, ईमेल: rnt.helpdesk@linkintime.co.in वर संपर्क साधावा.

	कॅम्लिन फाइन सायन्सेस लि. करिता
स्थळ: मुंबई	मंदार गोडबोले
देनांक: २ जलै २०२१	कंपनी सचिव आणि अनपालन अधिकारी

	कॅम्लिन फाइन सायन्सेस लि. करिता
स्थळः मुंबई	मंदार गोडबोले
दिनांकः २ जुलै २०२१	कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

लांजा नगर पंचायत, लांजा निविदा सूचना क्र. ०४ सन २०२१-२२

ई-निविदा सूचना कार्यालयाचे नाव : लांजा नगर पंचायत, ता. लांजा, जि. रत्नागिरी

लांजा नगर पंचायतीकडून १ काम ई-निविदा स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आले असून त्याचा कालावधी पुढीलप्रमाणे. ई-निविदेचे वेळापत्रक

निविदा प्रक्रियेची तारीख व वेळ

अ.क्र.	निविदा प्रक्रियेचे स्वरूप	कालावधी
१.	ऑनलाइन निविदा डाऊनलोड करण्याचा कालावधी	दि. ०३.०७.२०२१ स. १०.०० वा.पासून दि. ०९.०७.२०२१ सायं. ०६.०० वा.पर्यंत.
٦.	ऑनलाइन निविदा भरण्याचा कालावधी	दि. ०३.०७.२०२१ स. १०.०० वा.पासून दि. ०९.०७.२०२१ सायं. ०६.०० वा.पर्यंत.
₹.	तांत्रिक लखोटा उघडण्याची वेळ व तारीख	दि. १२.०७.२०२१ स. १०.०० वाजता.
8.	वाणिज्य लखोटा उघडण्याची वेळ व तारीख	दि. १२.०७.२०२१ सायं. ०४.०० वाजता.

निविदा कागदपत्रांचा तपशील https://www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तांत्रिक अडचणी आल्यास नगर पंचायत लांजा दुरध्वनी क्र. ०२३५१-२९८१२९ यावर संपर्क करावा.

मुख्याधिकारी, अध्यक्ष

नगर पंचायत लांजा नगर पंचायत लांजा

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ जाहीर सूचना

या सूचनेनुसार असे कळविण्यात येते की, अरविंद रेमिडीज लिमिटेडच्या प्रकरणातील पुढील [एन्टिटीकरिता १४ जुलै २०२१ रोजी दुपारी ०२.३० वाजता सेबी भवन, प्लॉट नं. सी४-ए, 'जी' ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ येथे होल टाइम मेम्बर (डब्ल्यूटीएम), सेबी यांच्यासमोर वैयक्तिक सुनावणी आयोजिण्यात आली आहे.

अ. क्र.	एन्टिटींचे नाव	पत्ता
१.	जेम फिस्कल प्रायव्हेट लिमिटेड	२८, ग्रेट वेस्टर्न बिल्डिंग, १ला मजला, १३० लायन गेटसमोर, शहीद भगत सिंग रोड, फोर्ट, मुंबई-४०० ०२३.
٦.	बायजू सी नायर	जी/१०४, मधुरा बिल्डिंग, पंचजन्य कोहासो रामचंद्र नगर, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४२१ २०१.

सिस्को वेबएक्समार्फत दृक्-श्राव्य साधनांद्वारा एन्टिटी उपरोल्लेखित सुनावणीस व्हर्च्युअली उपस्थित राहू शकतात. सुनावणीच्या तारखेपूर्वी किमान ३ दिवस अगोदर kumarp@sebi.gov.in वर ई-मेलद्वारा विनंती पाठवून एन्टिटी उक्त व्हर्च्युअल सुनावणीसाठी संपर्क साधण्याचे तपशील मिळवू शकतात. कोणत्याही परिस्थितीत एन्टिटींना सूचना करण्यात येते की, त्यांनी या सूचनेची पोच द्यावी आणि सुनावणीच्या तारखेपूर्वी किमान ३ दिवस अगोदर सेबी मुख्य कार्यालय (मुंबई) पत्त्यावर पत्र पाठवून किंवा kumarp@sebi.gov.in वर ई-मेल पाठवून उक्त सुनावणीसाठीची त्यांची हजेरी निश्चित करावी.

सुनावणीसाठी तुम्ही व्यक्तिशः किंवा तुमच्या प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत हजर राहू शकता. कृपया यांची खात्री करून घ्या की, सुनावणीसाठी हजर राहण्यास प्राधिकृत केलेली व्यक्ती, तिच्या ओळखपत्राची मूळ प्रत व छाया प्रत आणि ज्याला नोटीस पाठविली त्याच्या पॅनसह मूळ प्राधिकरण पत्र स्वतःबरोबर घेऊन येईल.

पूर्वोक्त एन्टिटी जर सुनावणीच्या उक्त तारखांना डब्ल्यूटीएमसमोर हजर झाली नाही तर त्यांना काही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरण्यात येईल व सेबी या प्रकरणी पुढील कार्यवाही करतील आणि अभिलेखावरील उपलब्ध सामग्रीच्या आधारे योग्य वाटेल असा आदेश पारित करतील.

|दिनांक : २८.०६.२०२१ सचिन यादव स्थळ : मुंबई

उप महाव्यवस्थापक डीएव्हीपी १५२०४/११/०१२०/२१२२



उपलब्ध आहे.

दिनांक-

नवी मुंबई महानगरपालिका - आरोग्य विभाग साथरोग आजार टाळण्याकरिता जाहिर आवाहन



काविळ, गॅस्ट्रो, अतिसार, हगवण (जलजन्य आजार)	स्वाईन फ्ल्यू (हवेमार्फेत /Droplet)	लेप्टोस्यायरोसीस (जलजन्य आजार)	
	SWINE	L	
हा जीवाणूंमुळे होणारा आजार आहे.	हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे .	हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे .	
दृषित पाणी, अस्वच्छता, माश्या.	सर्दी, खोकल्यामुळे हवेतून विषाणू दुसऱ्या व्यक्तीच्या श्वसन मार्गात शिरल्यामुळे होतो .	रोगबाधित प्राणी (मुख्यत: उंदीर, डुक्कर, गाई म्हशी, कुत्रे) यांच्या लघवीमुळे दूषित झालेल्य पाण्यातून या आजाराचे विषाणू संसर्ग करतात	
लक्षणे काय वाप येणे, अतिसार, उलटया होणे, जल जाप येणे, खोकला, घसा दुखणे, अतिसा शुष्कतेची लक्षणे (हात पाय गार पडणे, त्वचा शुष्क पडणे) ही लक्षणे आढळतात. ताप येणे, खोकला, घसा दुखणे, अतिसा उलटया होणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे आढळतात.		तीव ताप, डोकेदुखी, स्नायू दुखी, थंडी वाजणे, कावीळ, रक्तस्वाव,डोळे सुजणे, अशी लक्षणे आढळतात. गंभीर रूग्णांमध्ये मूत्रपिंडाचे व यकृताचे काम बंद पडून मृत्यू ही ओढवतो	
सर्व केर-कचरा घंटा गाडीतच टाकावा, घर व सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा. आपल्या इमारतीतील पाण्याची टाकी स्वच्छ करून घ्यावी. पाईप लाईनमध्ये गळती असल्यास त्वरीत पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे. शिळे व उघडया-वरचे अन्न खाऊ नये. अतिसार झाल्यास क्षारसंजीवनी मिश्रणाचा वापर करावा व अन्न सेवन चालू ठेवावे. या रोगाकरिता प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. साथीचा रुग्ण आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.	हस्तांदोलन अथवा आलिंगन. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे. डॉक्टरांच्या सल्लाशिवाय औषध घेणे व आजारी मुलांना शाळेत पाठवणे, या गोष्टी टाळा. या रोगाकरिता प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे.	दूषित पाणी, माती किंवा भाज्यांशी संपर्क टाळणे, दूषित पाण्याशी संपर्क ठेवणे अपरिहार्य असल्यास रबरी बूट, हातमोजे वापरणे. या रोगाकरिता प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही.	
	हा जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. दूषित पाणी, अस्वच्छता, माश्या. ताप येणे, अतिसार, उलट्या होणे, जल शुष्कतेची लक्षणे (हात पाय गार पडणे, त्वचा शुष्क पडणे) हो लक्षणे आढळतात. सर्व केर-कचरा घंटा गाडीतच टाकावा, घर व सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा. आपल्या इमारतीतील पाण्याची टाकी स्वच्छ करून घ्यावी. पाईप लाईनमध्ये गळती असल्यास त्वरीत पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे. शाळे व उघडया-वरचे अन्न खाऊ नये. अतिसार झाल्यास क्षारसंजीवनी मिश्रणाचा वापर करावा व अन्न सेवन चालू ठेवावे. या रोगाकरिता प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. साथीचा रुग्ण आढळल्यास त्वरीत	हा जीवाणुंमुळे होणारा आजार आहे. हा जीवाणुंमुळे होणारा आजार आहे. हा विषाणुंमुळे होणारा आजार आहे . हा विषाणुंमुळे होणारा आजार आहे .	

उपरोक्त आजारांची लक्षणे आढळल्यास जवळच्या रुग्णालयास भेट द्यावी व त्वरित उपचार घ्यावा. O स्वच्छ नवी मुंबई, निरोगी नवी मुंबई



पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे-४११०१८ स्थापत्य विभाग ई-निविदा सूचना क्र. स्थापत्य/ह-मुख्यालय/HO/32/01/2021-2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडून खालील नमुद केलेल्या कामासाठी ई टेडरिंग पद्धतीने परसेंट रेट निविदा मागविण्यात येत आहे.

१. निविदेचा दर भरताना एकुण निविदा रकमेतुन रॉयल्टी रक्कम व मटेरियल टेस्टींग रक्कम वगळून आलेल्या रकमेवर निविदा दर भरावा.

२. प्रचलित दराने GST बिलात अदा केली जाईल त्यामुळे GST वगळून दर द्यावेत. रॉयल्टी बाबत म.न.पा. जे धोरण ठरवेल ते आपणांवर बंधनकारक राहील

अ. क्र.		एकूण निविदा रक्कम (४+६)	रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग रक्कम वगळून निविदा रक्कम	रॉयल्टीची रक्कम	मटेरियल टेस्टींग चार्जेस	बयाणा रक्कम	अनामत रक्कम	मुदत	निविदा फॉम फी GST सह (परत न मिळणारी)
٤.	٦.	₹.	8.	ч.	ξ.	७.	۷.	٩.	20.
٧.	प्रभाग क्र. ३१ मध्ये सांगवी पोलीस चौकी ते सांगवी फाटा रस्ता	८,२५,३४,६१०/-	८,१६,१६,०१०/-	४,२७,३३९/-	९,१८,६००/-	४,१२,६७३/-	४१,२६,७४०/-	१८	२२,५२३/-

UTWT प	द्धतीने करणे.		
		f	विदेचे वेळापत्रक
	ई-निविदा उपलब्ध कालावधी	1	दि. ०५/०७/२०२१ ते दि. ०२/०८/२०२१
	निविदा स्वीकृती अंतिम दिनांक व वेळ	:	दि. ०२/०८/२०२१ दुपारी ०३.०० वा.पर्यंत
	निविदापूर्व सभा दिनांक व वेळ	:	दि. २२/०७/२०२१ दुपारी ०३,०० वाजता
	निविदापूर्व सभा स्थळ	:	मा. शहर अभियंता, पिंपरी चिंचवड म.न.पा. यांचे दालनामध्ये
	निविदा उघडण्याचा दिनांक	:	दि. ०४/०८/२०२१ स. ११.०० वा. (शक्य झाल्यास)

कोणतेही कारण न देता निविदा पुर्णतः किंवा अंशतः मंजुर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार मा. आयुक्त यांनी स्वतःकड़े राखुन ठेवला आहे. निविदा संचाची विक्री https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर ई-निविदा सुचनेत नमुद केलेल्या तारखेनुसार सुरु राहिल.सविस्तर निविदा व निविदेबाबतची इतर माहिती खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(1) www.pcmcindia.gov.in (2) https://mahatenders.gov.in सदरची ई निविदा प्रणाली वापराबाबत काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास NIC यांचेकडील ई-मेल support-epro@nic.in अथवा

Help Desk Number ०१२०-४२००४६२,०१२०-४००१००२,०१२०-४००१००५,०१२०-६२७७७८७ या दुरध्वनीवर संपर्क साधावा

जाहिरात क्रमांक : ९६२ का क्र. स्था/नि/क-मुख्य/कावि/७७९/२०२१ दिनांक : २९/०६/२०२१

- सह. शहर अभियंता पिंपरी चिचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे-४११०१८.



पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी -१८

वाहन दुरुस्ती कार्यशाळा विभाग ई - टेंडरींग

ई - निविदा सुचना क्र. ०४/२०२१-२२

पिंपरी चिंचवड मनपाचे कोविड-१९ कामकाजाकरीता रुग्णालय व कोविड केअर सेंटर यांना भाडेतत्वावर रुग्णवाहिका वाहने पुरवटा करणे बाबत एक वर्ष कालावधीकरीता निविदा मार्गावणेत येत असून इच्छ्क ठेकेदारांनी निविदा दर देताना GST वगळ्ण दर द्यावेत. GST वेगळा दिला जाईल.

अ. क्र.	कामाचा तपशील	निविदा र. रु.	बयाणा र. रु.	अनामत र. रु.	कामाचा कालावधी	निविदा फॉर्म फी परत न मिळणारी
٧,	पिंपरी चिंचवड मनपाचे कोविड १९ कामकाजाकरीता रुग्णालय व कोविड केअर सेंटर यांना भाडेतत्वावर रुग्णवाहीका पुरवठा करणे. वाहनांचे प्रकार - मारूती व्हॅन / /टाटा सुमो / टेम्पो ट्रॅक्स, टाटा ४०७ / टाटा विंगर/ अशोक लेलॅन्ड दोस्त, महीन्द्रा सुप्रियो/ टाटा MAGIC/ स्वराज मझदा इ. (सर्व खर्चासह दर देणे.)	३,५०,००,०००/-	3,40,000/-	१७,५०,०००/-	१ वर्ष	१५,०७५/-

निविदेचे वेळापत्रक

TO THE REPORT OF THE PROPERTY			
٧.	ई निविदा उपलब्ध कालावधी	दि. ०५/०७/२०२१ ते दि. १९/०७/२०२१	
٦.	निविदा स्विकृती अंतिम दिनांक व वेळ	दि. १९/०७/ _{२०२१} दुपारी ३.०० पर्यंत	
з.	निविदा पुर्व बैठक दिनांक व वेळ	दि. १२/०७/२०२१ दुपारी ३.०० पर्यंत	
8.	निविदा उघडणेचा दिनांक	दि. २३/०७/२०२१	

कोणतेही कारण न देता निविदा पुर्णतः किंवा अंशतः मंजूर अथवा नामंजूर करणेचा अधिकार मा. आयुक्त यांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे. निविदा संचाची विक्री http://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर ई- निविदा सुचनेत नमूद केलेल्या तारखेनुसार सुरू राहील. सविस्तर निविदा व निविदेबाबतची इतर माहिती http://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सदरची ई निविदा प्रणाली वापराबाबत काही अडचण निर्माण झाल्यास NIC यांचेकडील ई-मेल support.eproc.@nic.in अथवा help Desk Number - 0120-4200462, 0120-4001005, 0120- 6277787 या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

> (राजेश पाटील) आयुक्त

जाहिरात क्र. ९५७

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी-१८